

**जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना
२००८-२००९ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय
अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप "मागासवर्गीयांचे कल्याण"**

**महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.८/का.७
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- १७ जुलै, २००८**

- वाचा :-** १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.८/का-७, दि. ११ एप्रिल, २००८.
२) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र.इमा-२००८/प्र.क्र.३५/का.६(२), दि.१० जून, २००८
३) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र.आवगृ २००८/प्र.क्र.७०/का.६(४), दि.१३ जून, २००८.

शासन निर्णय :- उपरोक्त क्रमांक १ च्या शासन निर्णयान्वये "मागासवर्गीयांचे कल्याण" या उपविकास शिर्षाखालील विविध योजनांच्या तरतुदी वितरीत करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयासोबत प्रकल्प कार्यालय, आश्रमशाळा व वसतिगृहे बांधकामाच्या तरतुदी वितरीत करण्यात आलेल्या नव्हत्या. सदर योजनांच्या तरतुदी आता आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या उक्त क्रमांक २ व ३ येथील पत्रान्वये प्राप्त तपशिलानुसार वितरीत करण्यात येत असून त्या पूर्णपणे खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे. या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ २ मध्ये दर्शविलेल्या जिल्हानिहाय तरतुदी खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत असून स्तंभ ३ मध्ये दर्शविलेल्या नियंत्रण अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहे. या तरतुदी वित्त विभागाच्या मासिक खर्च विवरणपत्रात (कॅश फ्लो) मध्ये दर्शविल्याप्रमाणे खर्च करण्यात याव्यात. संगणक वितरण प्रणालीमध्ये या तरतुदीचे वितरण संबंधित अधिकक अभियंता यांना थेट करण्यात आले आहे. त्यांनी त्याचे वाटप संबंधित आहरण व संवितरण अधिकारी निहाय करावे.

२. अंमलबजावणी अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व क्र.टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.

३. अंमलबजावणी अधिकारी व विभाग प्रमुख यांनी मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला मुख्य आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

४. सर्व अंमलबजावणी अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे मुख्य आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहित प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.


५. अंमलबजावणी अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी/नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्यता केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

६. सन २००८-०९ मध्ये अर्थसंकल्पीय अंदाज भाग-३ मध्ये आश्रमशाळा/वसतिगृहे बांधकामे यांचा चालू कामांपैकी सर्वच कामांचा काम निहाय तपशिल समाविष्ट होऊ शकलेला नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय अंदाज भाग-३ मध्ये समावेश न झालेल्या ज्या चालू कामांना प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे निधी उपलब्ध होत आहे ती कामे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे.

७. आदिवासी उपयोजनेअंतर्गत जनजाती क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व जनजाती क्षेत्र उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी सन २००८-०९ च्या अर्थसंकल्पातून लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले आहेत हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००८०७१७१४२४०९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(वि. र. ठाकूर)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ नागपूर/ ठाणे/ अमरावती.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर.(प्रत्येकी ५ प्रती)

विभागीय आयुक्त, मुंबई/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती/ पुणे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन विकास समिती, जि.नंदुरबार/ ठाणे/ गडचिरोली/ जळगांव/ चंद्रपूर/ रायगड/ नांदेड/ गोंदिया / परभणी/ बुलढाणा/ यवतमाळ/ नागपूर/ नाशिक / भंडारा/ पुणे/अमरावती/अहमदनगर.

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे/ नाशिक/ धुळे/ अहमदनगर/ जळगांव/ पुणे/ यवतमाळ/ अमरावती/ चंद्रपूर/ नागपूर/ नांदेड.

अधिक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई.

जिल्हा कोषागार अधिकारी, जि.नंदुरबार/ ठाणे/ गडचिरोली/ जळगांव/ चंद्रपूर/ रायगड/ नांदेड/ गोंदिया/ परभणी/ बुलढाणा/ यवतमाळ/ नागपूर/ नाशिक/ भंडारा/ पुणे/ अमरावती/ अहमदनगर.

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई. (इमारती)

संचालक, लेखा व कोषागरे, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई -३२.

सर्व कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-७) आदिवासी विकास विभाग

जनजाती उपयोजनेखालील सन २००८-०९ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतूदीचे वाटप

(रुपये हजारात)

शिर्ष : सार्वजनिक बांधकाम योजनेचे नांव : क्षेत्रिय (प्रकल्प) कार्यालयांचे बांधकाम.		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४०५९-सार्वजनिक बांधकामावरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०९- कार्यालयीन इमारती-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०९) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (००) (०९) बांधकाम सर्वसाधारण एकत्रित निवास व्यवस्था (४०५९ ०२३३)		
कामाचे नांव	२००८-०९ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद	२००८-०९ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
प्रकल्प कार्यालय अहेरी व भागरागड	५०००	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	निव्वळ बांधकामाची तरतूद टक्केवारी खर्च वगळून.
शासकीय आश्रमशाळा, गोडाऊन, चंद्रपूर,	४००			
शासकीय आश्रमशाळा, गोडाऊन, गडचिरोली	२३००			
प्रकल्प कार्यालय (राजूर), जि.अहमदनगर	५००			
अहमदनगर सैनिक व पोलिसदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र	७०००			
अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती इमारत बांधकाम	६५००			
ठाणे-पळसुदे, ता. मोखाडा सैनिक पोलिसदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र	७०००			
नाशिक-सैनिक व पोलिसदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र	७०००			
एकूण-	३५७००			

**जनजाती क्षेत्र उपयोजनेखाली सन २००८-०९ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप
(टिएसपी)**

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : वसतिगृहांचे बांधकाम (रुपये हजारात)		मागणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत योजना (०१)(०१) वसतिगृह बांधणे-(४२२५ ००९६) केंद्र पुरस्कृत योजना (०१) (०२) वसतिगृह बांधणे(४२२५ ०१०२)		
जिल्हयाचे नांव	२००८-०९ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद	२००८-०९ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	केंद्र	राज्य	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	निव्वळ बांधकामाची तरतूद टक्केवारी खर्च वगळून.
(१) ठाणे				
१) शहापूर मुलींचे	७००	७००		
एकूण-	७००	७००		
(२) नाशिक				
१) टाकेद मुलांचे	५००	५००		
२) कनाशी मुलांचे	१०००	१०००		
एकूण-	१५००	१५००		
(३) नंदुरबार				
१) धडगांव, मुलांचे	२०००	२०००		
२) सुरवणी, मुलांचे	५००	५००		
३) शिसा, मुलांचे	२५००	२५००		
४) धडगांव, मुलींचे	२५००	२५००		
एकूण-	७५००	७५००		
(४) गडचिरोली				
१) अहेरी, मुलांचे	३०००	३०००		
एकूण-	३०००	३०००		
एकूण एकत्रित.	१२७००	१२७००		

जनजाती क्षेत्र उपयोजनेखाली सन २००८-०९ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप
(ओ.टी.एस.पी)

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : वसतिगृहांचे बांधकाम. (रुपये हजारात)		मागणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- ०२ अनुसूचित जमातीचे कल्याण - ७९६, जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०३) वसतिगृहांचे बांधकाम (४२२५ ०२३८) केंद्र पुरस्कृत योजना (०२) (०४) वसतिगृहांचे बांधकाम (४२२५ ०३०९)			
जिल्हयाचे नांव	२००८-०९ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद		२००८-०९ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२		३	४	५
	केंद्र	राज्य	अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नागपूर	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	निव्वळ बांधकामाची तरतूद टक्केवारी खर्च वगळून.
(१) नागपूर					
१) नागपूर मुलांचे एकूण -	७००	७००			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखाली सन २००८-०९ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप (टि.एस.पी)

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : आश्रमशाळा बांधकाम. (रुपये हजारात)		मागणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना ०२ - अनुसूचित जमातीचे कल्याण - ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०९) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत योजना (०९)(०३) आश्रमशाळा समूहासाठी इमारती बांधणे (४२२५ ०९२२) केंद्र पुरस्कृत योजना (०९) (०८) आश्रमशाळा समूहासाठी इमारती बांधणे (४२२५ ०२८३)				
जिल्हयाचे नांव		२००८-०९ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद		२००८-०९ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१		२		३	४	५
		केंद्र	राज्य	संबंधित अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	फक्त बांधकामाची तरतूद टक्केवारी खर्च वगळून.
नाशिक	शासकीय आश्रमशाळा बोरवट	१०७८	१०७८			
	शासकीय आश्रमशाळा रायते	१५००	१५००			
एकूण नाशिक-		२५७८	२५७८			
अहमदनगर	शासकीय आश्रमशाळा शिरपुंजे	३०००	३०००			
एकूण अहमदनगर-		३०००	३०००			
नंदुरबार	शासकीय आश्रमशाळा वार्सा	३३५०	३३५०			
	शासकीय आश्रमशाळा राईनपाडा	३४००	३४००			
एकूण नंदुरबार-		६७५०	६७५०			
ठाणे	शासकीय आश्रमशाळा डोळखांब	२५००	२५००			
	शासकीय आश्रमशाळा सासणे	५०००	५०००			

	शासकीय आश्रमशाळा बेटेगांव	५०००	५०००
	शासकीय आश्रमशाळा भोपोली	२५००	२५००
	शासकीय आश्रमशाळा बरखंडा	५०००	५०००
	शासकीय आश्रमशाळा न्याहाळे	२५००	२५००
	शासकीय आश्रमशाळा यळणी	५०००	५०००
	शासकीय आश्रमशाळा दाभोसा	५०००	५०००
एकूण ठाणे-		३२५००	३२५००
चंद्रपूर	शासकीय आश्रमशाळा चंदनखेडा	५०००	५०००
	शासकीय आश्रमशाळा कोसंबी	५०००	५०००
	शासकीय आश्रमशाळा जांभुळघाट	२७५०	२७५०
एकूण चंद्रपूर-		१२७५०	१२७५०
गोंदिया	शासकीय आश्रमशाळा बिजेपार	७५०	७५०
	शासकीय आश्रमशाळा पुराडा	७५०	७५०
	शासकीय आश्रमशाळा जमाकुडी	२२५०	२२५०
	शासकीय आश्रमशाळा इळदा	१७५०	१७५०
	शासकीय आश्रमशाळा शेंडा	१०००	१०००

	शासकीय आश्रमशाळा ककोडी	७५०	७५०
एकूण गोंदिया-		७२५०	७२५०
गडचिरोली	शासकीय आश्रमशाळा जांबीया	३५७	३५७
	शासकीय आश्रमशाळा हालेवारा	५७१	५७१
	शासकीय आश्रमशाळा भाक्रोडी	३२५०	३२५०
	शासकीय आश्रमशाळा लाहेरी	२५०	२५०
	शासकीय आश्रमशाळा बामणी	२२५०	२२५०
	शासकीय आश्रमशाळा झिंगानूर	२५००	२५००
	शासकीय आश्रमशाळा जिमलगट्टा	३५७	३५७
	शासकीय आश्रमशाळा खमनचेरु	२५०	२५०
	शासकीय आश्रमशाळा पेरिमिली	२५०	२५०
	शासकीय आश्रमशाळा देवलीपेठा	टप्पा-१ ३५७ टप्पा-२ १२५०	टप्पा-१ ३५७ टप्पा-२ १२५०
	शासकीय आश्रमशाळा भाडभिडी	२०००	२०००
	शासकीय आश्रमशाळा घाटी	टप्पा-२ ३०००	टप्पा-२ ३०००
	शासकीय आश्रमशाळा येंगलखेडा	टप्पा-२ ७५०	टप्पा-२ ७५०

	शासकीय आश्रमशाळा व्यंकटापूर	२५०० टप्पा-२ १२५०	२५०० टप्पा-२ १२५०
	शासकीय आश्रमशाळा गुड्डीगुडम	५०० टप्पा-२ १२५०	५०० टप्पा-२ १२५०
	शासकीय आश्रमशाळा ताडगांव	३५७	३५७
	शासकीय आश्रमशाळा पिंपलीबुर्गी	३५७	३५७
	शासकीय आश्रमशाळा कोठी	५००	५००
एकूण गडचिरोली-		२४१०६	२४१०६
अमरावती	शासकीय आश्रमशाळा कुटुंगा	४२५०	४२५०
	शासकीय आश्रमशाळा टिटंबा	४२५०	४२५०
एकूण-अमरावती-		८५००	८५००
नागपूर	शासकीय आश्रमशाळा नवेगांव	१०००	१०००
	शासकीय आश्रमशाळा बेलदा	१०००	१०००
	शासकीय आश्रमशाळा नवेगाव यिचदा	१०००	१०००
एकूण नागपूर-		३०००	३०००
नांदेड	शासकीय आश्रमशाळा जलधारा	१५००	१५००
एकूण नांदेड-		१५००	१५००
एकूण एकत्रित बेरीज-		१०१९३४	१०१९३४

जनजाती क्षेत्र उपयोजनेखाली सन २००८-०९ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप (टि.एस.पी)

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : आदर्श आश्रमशाळा बांधकाम. (रुपये हजारत)		मागणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना -०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-७९६ जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना (०९) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत योजना (०९) (०६) आदर्श आश्रमशाळा बांधकाम (४२२५ ०५४९) केंद्र पुरस्कृत योजना (०९) (०९) आदर्श आश्रमशाळा बांधकाम (४२२५ ०५६९)				
जिल्हयाचे नांव		२००८-०९ साठी केलेली अर्थसंकल्पीय तरतूद		२००८-०९ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१		२		३	४	५
		राज्य	केंद्र			
नंदुरबार	शासकीय आश्रमशाळा देवमोगरा	१०००	१०००	अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ. धुळे	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.	फक्त बांधकामाची तरतूद टक्केवारी खर्च वगळून
एकूण -		१०००	१०००			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखाली सन २००८-०९ चे जिल्हानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप
(ओ.टी.एस.पी.)

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नांव : आश्रमशाळा बांधकाम. (रुपये हजारात)		मागणी क्रमांक : टी - ६ मुख्य लेखाशिर्ष : - ४२२५-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांचे कल्याणावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०२, अनुसूचित जमातीचे कल्याण- ७९६ जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरी उपयोजनांतर्गत योजना - राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०९) आश्रमशाळा इमारती बांधणे (४२२५ ०२०२) केंद्र पुरस्कृत योजना (०२) (०२) आश्रमशाळा इमारती बांधणे (४२२५ ०२९२)		
जिल्हयाचे नांव	२००८-०९ साठी केलेली पूरक तरतूद	२००८-०९ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	केंद्र	राज्य		
नाशिक	शासकीय आश्रमशाळा तळवाडे भामेर	५००	५००	
एकूण नाशिक-		५००	५००	
हिंगोली	शासकीय आश्रमशाळा पिंपळदरी	५००	५००	
एकूण हिंगोली-		५००	५००	
अहमदनगर	शासकीय आश्रमशाळा अकलापूर	९९००	९९००	
	शासकीय आश्रमशाळा पळशी	२०९७	२०९७	
एकूण-अहमदनगर		३९९७	३९९७	
रायगड	शासकीय आश्रमशाळा चाफेवाडी	३०००	३०००	
एकूण - रायगड		३०००	३०००	
			संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

यवतमाळ	शासकीय आश्रमशाळा कोरटा	७५०	७५०
एकूण यवतमाळ-		७५०	७५०
चंद्रपूर	शासकीय आश्रमशाळा देवाडा	२२५०	२२५०
एकूण चंद्रपूर-		२२५०	२२५०
गोंदिया	शासकीय आश्रमशाळा मजितपूर	२०००	२०००
एकूण गोंदिया-		२०००	२०००
भंडारा	शासकीय आश्रमशाळा खापा	२०००	२०००
एकूण भंडारा-		२०००	२०००
एकूण एकत्रित बेरीज-		१४१९७	१४१९७

टिप : फक्त बांधकामाची तरतूद. टक्केवारी खर्च वगळून.